यनियन बैंक 🕼 Union Bank

Asset Recovery Management Branch, Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Web Add:- https://www.unionbankofindia.co.in E-mail:- ubin0553352@unionbankofindia.banl

POSSESSION NOTICE APPENDIX-IV (For immovable property) Rule 8 (1)

Whereas, The Authorized Officer of Union Bank of India, Shop No.1,2,3 & 4 Agrawal Infinity Heights, Link road Orlem, Marve Road, Malad West, Mumba

400064, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferre

under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement

Rules, 2002 issued a demand notice dated 14.03.2018 calling upon the Borrower / Guarantor / Mortgagor - Sofiya Tahir Hussain, Shaheed Ali

Shabbir Hussain, to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs.38,57,488.63 (Rupees Thirty Eight Lakh, Fifty Seven Thousand, Fou

Hundred Eighty Eight And Paise Sixty Three Only) as on 28.02.2018 plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with

incidental expenses, costs, charges, etc. till the date of final payment is made to the Bank. In spite of notice issued by us, you have failed to discharge you

liability even after the expiry of 60 days notice period. The Borrowers & Guarantors having failed to repay the amount, notice is

hereby given to the Borrower & Guarantor and Mortgagor and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Union Bank of

India Asset Recovery Management Br., Mezzanine Floor, 21. Veen Chambers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 has taken possession of the property as described herein below in exercise of powers conferred upor him under sub-section (4) of Section 13 of the Act, read with rule 8 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 on this 4th day of February o The Borrower & Guarantor and Mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank Of India Asset Recovery Management Br., Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 for an amount of **Rs. 38,57,488.63 (Rupees** Thirty Eight Lakh, Fifty Seven Thousand, Four Hundred Eighty Eight And Paise Sixty Three Only) as on 28.02.2018 plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of final payment is made to the Bank. The Borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Earlier notice issued under section 13(4), if any, is hereby withdrawn.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Flat No.43, 4th Floor, Building No. A-6, known as Broadway as Broadway

Avenue A5 & A6 CHSL, Shanti Park, Mira Road, East, Thane 401107. Maharashtra. Admeasuring 682 Sq. Ft. Built up. **Bounded by**: By **North**: Bldg. No.A-10 & A-11., By **South**: Bldg. No.A-3 & A-4. By **East**: Bldg. No.A-8 & A-0., By **West**: Bldg. No.A-7.

Chief Manager & Authorized Office

Union Bank of India



Sta	2024	(₹ in Crores)				
	Particulars	Quarter December 31, 2024 (Unaudited)	ended December 31, 2023 (Unaudited)	31, 2024		
1	Total income from operations	147.75	127.39	404.69		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7.06)	23.65	14.26		
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.06)	23.65	14.26		
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.05)	32.59	79.16		
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/ (loss) (after tax)]	(6.05)	32.59	79.39		
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 100/- Per Share)	956.68	956.68	956.68		
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	820.90	593.92	681.21		
8	Securities premium account	448.54	448.54	448.54		
9	Net worth ¹	2,742.58	1,715.60	2,602.89		
10	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	3,861.86	3,451.36	4,826.85		
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-		
12	Debt Equity Ratio ²	1.41	2.01	1.85		
13	Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 100/- each)					
	- Basic (not annualised for the quarter)	(0.48)	2.91	7.75		
	- Diluted (not annualised for the quarter)	(0.48)	2.91	7.75		
14	Capital Redemption Reserve	8.43	8.43	8.43		
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA		
16	Debt Service Coverage Ratio (DSCR)	NA	NA	NA		

²Debt-equity Ratio = Total debt (Debt securities + Borrowings (other than debt securities) + Subordinated liabilities) / Net worth

- website (website:- https://edelfinance.edelweissfin.com/).
- (https://edelfinance.edelweissfin.com/).
- The above standalone financial results of the Company are reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on February 06, 2025. These standalone financial results have been subjected to review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report.

Ananya Suneja DIN: 07297081

Executive Director & CFO

Edel Finance Company Limited

Corporate Identity Number: U65920MH1989PLC053909 Registered Office: Edelweiss House, Off. C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098

Sta	indalone Financial Results for the quarter ende	d December 31,	2024	(₹ in Crore
	Particulars	Quarter December 31, 2024 (Unaudited)	ended December 31, 2023 (Unaudited)	Year ende March 31, 2024 (Audited)
1	Total income from operations	147.75	127.39	404.69
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7.06)	23.65	14.26
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.06)	23.65	14.26
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.05)	32.59	79.16
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/ (loss) (after tax)]	(6.05)	32.59	79.39
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 100/- Per Share)	956.68	956.68	956.68
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	820.90	593.92	681.21
8	Securities premium account	448.54	448.54	448.54
9	Net worth ¹	2,742.58	1,715.60	2,602.89
10	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	3,861.86	3,451.36	4,826.85
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio ²	1.41	2.01	1.85
13	Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 100/- each)			
	- Basic (not annualised for the quarter)	(0.48)	2.91	7.75
	- Diluted (not annualised for the guarter)	(0.48)	2.91	7.75

17 Interest Service Coverage Ratio (ISCR) ¹Net worth = Equity share capital + Instruments entirely equity in nature + Other equity

- The above is an extract of the detailed format of quarter and year ended standalone financial results filed with the Stock Exchange in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the guarter and year ended standalone financial results are available on the websites of the Stock exchange (www.bseindia.com) and the Company's
- For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (BSE) and on the Company's Website and can be accessed on the URL

On behalf of the Board of Directors

NA

NA

Mumbai, February 06, 2025

DIN: 06936671

4.52

(1.87)

TATA CAPITAL LIMITED

Registered Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park,

$T\Lambda T\Lambda$ Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013. **POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)**

(As per Rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Tata Capital Ltd., (hereinafter referred to as "TCL - Transferee) through Tata Capital Financial Services Ltd (hereinafter referred to as TCFSL - Transferor) vide Orders dated 24th November 2023 passed by National Company Law Tribunal, Mumbai vide scheme of arrangement agreed between Tata Capital Financial Services Limiter "TCFSL") as Transferors and Tata Capital Limited ("TCL") as Transferee under the provisions of Sections 230 to 232 r/w Section 66 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("said Scheme") having our registered office at 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The Borrower's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrowers, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, in particular and the public, in general, that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of he said Act read with rule 9 of the said Rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

Loan A/c. No.	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/ Legal Representative(s)	Amount & Date of Demand Notice	Date of Possession
TCFLA0632000 11057492 & TCFLA06320000 10968500 & TCFLA06320000 11057480	1) Valia Infracon Private Ltd, Through its director, Sanjay Valia having address at Shop No. S/210, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Depot, Off S V Road, Poisar, Kandivali (West), Mumbai 400067 2) Valia Associates, Through its proprietor, Sanjay Valia having address at Shop No.210-A, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Depot, Off S V Road, Poisar, Kandivali (West), Mumbai 400067, 3) Sanjay Gulabrai Valia and 4) Hema Sanjay Valia, both having address at D-411 Star Light CHS Ltd, Mahavir Nagar, Dhanukar Wadi, Kandivali (West), Mumbai 400067, Also Add at: Unit No. 210A, 2nd Floor, Raghuleela Mega Mall Premises CSL, Jai Bhim Sanjay Nagar, Off S.V. Road, Poisar, Mumbai 400067	Rs. 97,59,608/- (Rupees Ninety Seven Lakh Fifty Nine Thousand Six Hundred and Eight Only) i.e. Rs. 71,26,654/- in Loan Account No. TCFLA0632000011-057492 is due and Rs. 22,87,422/- in Loan Account No. TCFLA 06-32000011-057480 and Rs. 3,45,532/- in Loan Account No.TCFLA06-32000010968500 as on 04-10-2024 Date of Demand Notice: 4th October 2024	05-02-2025
II Kandivali (W) Prem	d Assets/Immovable Properties: All that rights, title & interes ises Co-op Housing Society Ltd., bearing CTS No. 26 & 26/1 of eport, S. V. Road, Kandivali (West), Mumbai -400067, Carpet ar	village Kandivali, & CTS No.12 of vi	
te : 05.02.2025 ce : Mumbai, Maha			ed Officer al Limited

PUBLIC NOTICE

Date: 04.02.2025 Place: Mira Road

Notice is hereby given that my clients, (i) Mr. Anil Mohan Bagal and (ii) Anjali Anil Bagal, are interested in purchasing a plot of land situate lying and being at Village Malvani, Taluka Borivali, B. S. D. Bombay and bearing Survey No. 200, Hissa No. 3, CTS. No. 1907, admeasuring 14 Gunthas, equivalent to 1694 Sq. Yds. and/or 1416 Sq

out of which 525 Sq. Yards i.e. 437 Sq. Mtrs. of land bearing Plot No. 4, situate, lying and being at Village: -Malvani, Taluka: -Borivali, of Bombay Suburban District, (hereinafter referred to as "said property") of Smt. Nilima Arun Apte.

Any person having an objection or claim related to the "said property", whether by way of sale, exchange, mortgage, charge gift, trust, maintenance, inheritance possession, lease, lien, tenancy, license easement, or any other means, is required to notify the undersigned in writing and provide copies of any supporting documentation within 14 days from the date of publication of this notice. Failure to do so will result in the objection or claim being deemed waived and/or abandoned.

Date: 08.02.2025 Sd/-Place: Mumbai Shri. Vikrant C. Deshpande Advocate High Court Shop No. 3, Cancer Pisces CHS. Ltd.,

BENTLEY COMMERCIAL ENTERPRISES LIMITED

Regd. Office: 301 & 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai - 400058

Phone: (91-22) 2621 6060/61/62/63/64 • **E-mail:** bentleycommercial@gmail.com Website: www.bentleycommercialent.in • CIN: L24110MH1985PLC035396

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS **ENDED DECEMBER 31, 2024**

The Unaudited Standalone Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024 ("Financial Results") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Friday, February 7, 2025.

Da

The Financial Results along with the Limited Review Report have been posted on the Company's webpage at https://bentleycommercialent. in/financial-results and on the website of the Stock Exchange i.e. https://www.bseindia.com and can be accessed by scanning the QR Code provided below:

For Bentley Commercial Enterprises Limited

Meenakshi Bhansali Director

Place: Mumbai KAIRA CAN COMPANY LIMITED

Date: February 07, 2025

CIN: L28129MH1962PLC012289 Regd. Office: Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400 011, India.

L-man : companysecretary@kanacan.com website : www.kanacan.com	
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECE	MBER 31, 202

		(₹ in Lakh								
Sr.			Quarter ende	d	Nine mon	ths ended	Year ended			
or. No.	Particulars	31/Dec/24	30/Sep/24	31/Dec/23	31/Dec/24	31/Dec/23	31/Mar/24			
140.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income	5,558.76	5,358.55	5,153.97	17,204.23	17,021.02	22,499.51			
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items)	126.74	60.46	123.74	329.92	410.76	525.32			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	126.74	60.46	123.74	329.92	410.76	525.32			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	64.20	50.25	89.48	195.18	301.59	376.58			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	56.96	48.17	93.01	188.66	312.09	385.51			
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	92.21	92.21	92.21	92.21	92.21	92.21			
7	Basic and Diluted Earnings per Share (of Rs. 10/- each) (Not Annualised for Interim period)									
	- Basic (In Rs.)	6.96	5.45	9.70	21.17	32.71	40.84			
	Diluted (In Re.)	6.06	5.45	9.70	21 17	32 71	40.84			

lotes

Place: Mumbai

Dated: February 7, 2025

K

The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine months ended Financial Results filed with the Stock Exchange Under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), 2015. The full format of the Quarterly Financial Results an available on the Bombay Stock Exchange website (URL:www.bseindia.com/corporates) and on the Company website (URL:http:// www.kairacan.com/DownloadKairaCan.aspx?FileType=Financial).

There were no exceptional and extraordinary items during the quarter ended December 31, 2024.



For and on behalf of the Board of Directors of

Managing Director D.I.No. (

Can Fin Homes Ltd

Enforcement) Rules, 2002 on dates mentioned hereinafter

Door No – 101,I Floor, Junction 4061B, Near K Mall, Takka Road Panvel - 410206 Tel: 022-27459355 MO.7625079203 CIN: L85110KA1987PLC008699

POSSESSION NOTICE

(for immovable property) [(Rule 8(1)] The undersigned being the Authorised Officer of Can Fin Homes Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of the powers under the said Act and Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice on the below mentioned dates calling upon the following borrower(s)/co-borrowers/guarantors to repay the amount mentioned in the notice with further

nterest at contractual rates till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below, against each borrower, in exercise of powers conferred under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest

SI No.	Name of borrowers and guarantors	Description of the property	Date of Demand Notice	Outstanding amount	Date of possession
1	Mr.ARUN BANKBAHADUR NISAD & Mrs.SONALI FAKIRA ROKADE & Mr. AMOL ANANT SHELAR (GUARANTOR)	Flat No.601,6th Floor , Shreekant Paradise,B-Wing, SR NO.73, Hissa No. 16, Village Shivaji Nagar Taluka Kalyan Dist. Thane 421202 North by:- CHAWL East by:- OPEN SPACE West by:- OPEN SPACE South by:- OPEN SPACE		Rs. 1,986,464/- (NINETEEN LAKH EIGHTY SIX THUSAND FOUR HUNDRED SIXTY FOUR ONLY)	05.02.2025
2	Mr.SAMEER RAMESH POMENDKAR & Mrs.PRIYANKA SAMEER POMENDKAR	Flat No.402, 4TH Floor ,C-wing, Shivam Paradise, Village Bhopar Desale Pada, Near Lodha Heritage, Navneeth Nagar Road, Dombivali East Taluka Kalyan Dist. Thane-421201 North by: - BUILDING East by: - BUILDING West by: - ROAD South by: - BUILDING		Rs. 2,119,097.00/- (TWENTY ONE LAKH NINETEEN THOUSAND AND NINETY SEVEN ONLY)	05.02.2025

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CFHL for the amount mentioned against each property along with further interest thereon till the date of realisation

Date: 07.02.2025 Authorised Officer Can Fin Homes Ltd.



HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.

(CIN: L28920MH1987PLC043472) Read Office : B-1 Tulsi Vihar Dr A B Road Worli Naka Mumbai - 400 018

Telephone: 022-40457100 Fax: 022-24936888; E-mail: hind@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/hail/investors.htm

l	FC	R THE Q					AL RESU 31ST DEC		2024		Elauroe ₹ ir	Crores ex	ccept EPS)
H				-	dalone			1			olidated	i Cioles ex	cept LF3)
ı		Qı	uarter End		Nine Mont	hs Ended	Year Ended	Qı	uarter End	led	Nine Mont	ths Ended	Year Ended
ı	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
L		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from Operation	0.25	0.36	0.14	0.86	1.00	1.33	0.25	0.36	0.14	0.86	1.00	1.33
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,											['	
ı	Exceptional and/or Extraordinary items)	3.77	0.07	5.40	4.01	6.47	8.54	0.11	2.31	7.75	4.91	14.35	15.25
3	Net Profit/(Loss) from the period before Tax												
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	3.77	0.07	5.40	4.01	6.47	8.54	0.11	2.31	7.75	4.91	14.35	15.25
4	Net Profit/(Loss) from the period after Tax												
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	2.85	(1.18)	3.78	1.72	7.72	9.27	(0.80)	1.05	6.13	2.62	15.60	15.98
5	Total Comprehensive Income for the period												
ı	[Comprising Profit/(Loss)for the period (after tax)												
ı	and Other Comprehensive Income (after tax)]	2.82	(1.20)	3.80	1.71	7.76	9.32	(0.83)	1.04	6.15	2.61	15.64	16.03
6	Equity Share Capital	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30
7	Other Equity						60.63						70.57
8	Earning Per Share (EPS)												
ı	(before extraordinary items) (of ₹ 10/- each)												
ı	Basic:	4.52	(1.87)	6.00	2.73	12.25	14.71	(1.27)	1.67	9.73	4.16	24.76	25.36

Diluted Notes:

The above is an extract of the detailed Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter/nine months ended December 31, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter/nine months ended December 31, 2024 are available on the Stock Exchange websit www.bseindia.com and on the Company's website www.associatedgroup.com.

2.73

6.00

12.25

14.71

(1.27)

1.67

9.73

Place : Mumbai Date: February 07, 2025 For Hind Aluminium Industries Limited (Shailesh Daga Managing Director DIN: 00074225

4.16

25.36

24.76

HINDUSTAN FOODS LIMITED A Vanity Case Group Company

A Government Recognised Two Star Export House

Registered Office: Office No.3, Level-2, Centrium, Phoenix Market City, 15, Lal Bahadur Shastri Road, Kurla (West), Mumbai 400070, Maharashtra E-mail: business@thevanitycase.com Website: www.hindustanfoodslimited.com Tel. No. +91-22-6980 1700/01, CIN: L15139MH1984PLC316003

Consolidated

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 (Rs. In Crores except earning per share

		Constitution				otalidajono							
Sr. No.	Particulars	Three Months ended on 31.12.2024 (Unaudited)	Three Months ended on 30.09.2024 (Unaudited)	Three Months ended on 31.12.2023 (Unaudited)	Nine Months ended on 31.12.2024 (Unaudited)	Nine Months ended on 31.12.2023 (Unaudited)	For the year ended on 31.03.2024 (Audited)	Three Months ended on 31.12.2024 (Unaudited)	Three Months ended on 30.09.2024 (Unaudited)	Three Months ended on 31.12.2023 (Unaudited)	Nine Months ended on 31.12.2024 (Unaudited)	Nine Months ended on 31.12.2023 (Unaudited)	For the year ended on 31.03.2024 (Audited)
1	Total income from operations (net)	879.73	883.20	729.15	2,631.01	2,023.75	2,754.71	711.80	684.67	643.08	2,036.14	1,761.66	2,381.38
2	Net Profit /(Loss) for the period (before tax, exceptional items)	39.25	31.79	29.00	107.29	89.71	117.41	41.03	35.04	28.45	103.06	77.14	96.26
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after exceptional items)	39.25	31.79	29.00	107.29	89.71	117.41	41.03	35.04	28.45	103.06	77.14	96.26
4	Net Profit /(Loss) for the period after Tax (after exceptional items)	28.70	22.93	22.04	78.89	70.09	93.02	30.52	26.10	22.58	76.69	61.92	78.28
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax))	28.72	22.90	22.13	78.88	70.26	94.26	30.42	26.00	22.67	76.40	62.10	79.19
6	Equity Share Capital (face value of Rs. 2/- each)	23.50	22.91	22.55	23.50	22.55	22.91	23.50	22.91	22.55	23.50	22.55	22.91
7	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						623.22						605.44
8	Basic EPS (face value of Rs. 2/- each) (* not annualised)	2.44*	2.00*	1.95*	6.71*	6.22*	8.23	2.60*	2.28*	2.00*	6.53*	5.49*	6.92
9	Diluted EPS (face value of Rs. 2/- each) (* not annualised)	2.44*	2.00*	1.94*	6.71*	6.20*	8.23	2.60*	2.27*	1.99*	6.53*	5.48*	6.92
Not	·	1	l	I.		<u> </u>	I	I					

. The above Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on February 07, 2025



Date: February 07, 2025

For HINDUSTAN FOODS LIMITED

SAMEER R. KOTHARI **Managing Director** DIN:01361343



ऋषभ इन्स्टुमेंटस लिमिटेड

मुंबई-४०००९३, इंडिया, टेलिः +91 253 2202099/028/008 ईमेल:marketing@rishabh.co.in वेबसाईटः www.rishabh.co.in | GSTN: 27AAACR2228Q1Z2 | CIN: L31100MH1982PLC028406

अलेखापरिक्षित एकत्रिकृत वित्तिय निष्कर्षांचा उतारा ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी

		(INR	दशलक्ष, प्र	ति शेअर क	माई वगळता)
			Ų	क्रिकृत	
अ.	_		संपलेले वर्ष		
अ. नं.	तपशिल	·	(अलेखापर्र	क्षित)	(लेखापरीक्षित)
		३१ डिसें. २०२४	३० सप्टें. २०२४	३१ डिसें. २०२३	मार्च ३१, २०२४
1	प्रवर्तनाकडील एकुण उत्पन्न (नेट)	1,811.86	1,823.59	1,593.05	6,897.46
2	कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटम्सपूर्वी)	109.26	55.02	31.97	510.63
3	करापूर्वी कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा)	109.11	54.97	31.97	510.48
	(अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटम्स नंतर)			0	
4	करारानंतर कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटम्स नंतर)	79.16	38.85	72.93	398.94
5	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीकरीता समाविष्ट नफा/(तोटा) (करानंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)]	(24.59)	196.15	326.96	614.92
6	भरणा केलेले समन्याय भाग भांडवल (प्रत्येकी रू.१०/- चे दर्शनी मूल्य)	382.21	382.19	381.26	382.05
7	प्रति भाग कमाई (प्रत्येकी रू. १०/- ची)(चालू प्रवर्तनांकरिता)				
	१. मूलभूत	2.07	1.08	2.00	10.71
	२. सौम्य केलेले	2.06	1.07	1.98	10.61
टिप	: १) या अनऑडिटेड एकत्रित आर्थिक परिणामांचे लेखापरिक्षण समितीने पुनरावलोकन वे	ज्ले आहे अ	ाणि ७ फेब्रुव	गरी २०२५	रोजी झालेल्या

बैठकीत होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले आहे.

२) वरील विधान कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित केलेल्या भारतीय लेखा मानकानुसार तयार केले गेले आहे, सुधारित केल्याप्रमाणे त्याखालील संबधित नियमांसह वाचा आणि एसईबीआय च्या नियम ३३ (लिस्टिंग ऑब्लिगेशन आणि डिसक्लोजर रिक्वायरमेंटस) नसार २०१५ सधारित केल्याप्रमाणे ३) स्वतंत्र माहिती

П				Į.	त्रतत्र	
I			संप	ालेली तिम	गही	संपलेले वर्ष
I	अ. नं.	तपशिल	(अर	लेखापरीहि	भ्रत)	(लेखापरीक्षित)
	н.	લમારાહા	३१ डिसें. २०२४	३० सप्टें. २०२४	३१ डिसें. २०२३	मार्च ३१, २०२४
	1	प्रर्वतनामधून महसूल	592.42	588.69	458.05	2,245.70
	2	करापुर्वी नफा	53.91	86.90	40.51	409.34
	3	करानंतर कालावधीकरीता निव्वळ नफा	39.85	68.20	89.53	323.84
	4	अन्य व्यापक उत्पन्न/(तोटा)	(1.45)	(1.11)	(0.06)	(4.44)
	5	एकूण व्यापक उत्पन्न	38.40	67.09	89.47	319.40
Ι.	- \	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	٠. ر	,		$\overline{}$

१) उपरोक्त सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता विनियम. २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या अनऑडिटेड आर्थिक परिणामांच्या स्टॅंडअलोन आणि कन्सोलिडेटेड तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. त्याचे संपूर्ण स्वरूप हे आहेत. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनी www.rishabh.co.in. वर उपलब्ध आहे. २) वैधानिक लेखा परीक्षकांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अपरिवर्तीत मतासह कंपनीच्या आर्थिक निकालांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

तिकाण: नाशिक

दिनांकः फेब्रुवारी ७, २०२५



संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने सही/- दिनेशकुमार मुसळेकर



परिशिष्ट क्र. १६ [नियम ३४ (३) पहा]

कर्ज वसुली अधिकारी कार्यालय-। कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी-३)

पहिला मजला, एम.टी.एन.एल. टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर ३०-ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

आर.आर. क्र. १०५ चे २०२४

आयकर कायदा, १९६१ च्या दुसऱ्या अनुसुचीच्या नियम ४८ अंतर्गत वसुली अधिकार आणि कर्ज व दिवाळखोरी कायदा-१९९३ नुसार स्थावर मालमत्ता जप्ती वॉरंट

बॅक ऑफ बडोदा

श्री. संधान यशवंत तुकाराम व इतर

सीडी-१. श्री. संधान यशवंत तुकाराम

रा.: मु. पो.- चिंचखेड, तालुका- दिंडोरी, जिल्हा- नाशिक- ४२२२०९ सीडी-२. श्री. संधान चिंधू त्र्यंबक

रा.: मु. पो.- चिंचखेड, तालुका- दिंडोरो, जिल्हा- नाशिक- ४२२२०९

सीडी-३. श्री. संधान शंकर सखाराम रा.: मु. पो.- चिंचखेड, तालुका- दिंडोरो, जिल्हा- नाशिक- ४२२२०९

ज्याअर्थी तुम्ही वरील प्राधिकृत कर्जदार व्याज व खर्चासह रु. ३८,४३,९४९.०० (अडतीस लाख, त्र्येचाळीस हजार, नऊशे एकोणपन्नास रुपये) भरण्यात अपयशी ठरल्याने प्राधिकृत अधिकारी, कर्जवसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी-३) यांच्या सूचनेनुसार दि. २६/०३/२०२४ रोजी टी.ओ.ए.

क्र. १९८१/२०१६ नुसार पुनर्प्राप्ती प्रमाणपत्र क्र. **१०५/२०२४** जारी केले आहे.

त्यामुळे, तुम्हाला सूचित केले जाते की, पुढील आदेश मिळेपर्यंत सदर उल्लेख केलेल्या मालमत्तेचे हस्तांतरण, विक्री, करार, गहाण कर्ज, हक्क, ताबा अथवा कोणत्याही स्वरुपातील व्यवहार तुम्हाला करता येणार नाहीत. तसेच, वर उल्लेखित व्यक्तींना त्याचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेता येणार नाही.

मालमत्तेचे विवरण

सदर क्षेत्र आणि भूखंडाची माहिती पुढीलप्रमाणे: गाव- चिंचखेड, तालुका - दिंडोरी, जि. नाशिक येथे स्थित व अस्तित्वात असलेल्या सर्व्हे क्र. ५८५ चे क्षेत्रफळ ३.०३ हे.आर. आणि सर्व्हे. क्र. ५८२ चे क्षेत्रफळ ०.०२ हे.आर.

वरील मजकूर आज रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिली. ता. २६/११/२०२४



Sri M.G. Srinivas

2.**H.R.Khan.**

Aged about 54 years

M/s. Mantech Engineers

IN THE COURT OF THE LXXXIII Addi

COMMERCIAL CITY CIVIL JUDGE AT

0.S.NO.885 OF 2023

S/o M.S.Gopala Krishna Proprietor of

No.48/B, 11th cross 1st Block Rajajinagar, Bengaluru- 560 010

1.M/S. Unique Electro Engineers Pvt. Ltd. No.B405/406, Dhan Shree

leights. Azad Nagar II, Veera Desa

M/S. Unique Electro Engineers Pvt. Ltd. No.B405/406, Dhan Shree Heights.

Azad Nagar II, Veera Desai Road Andheri West, Mumbai 400053

NOTICE/SUMMONS ISSUED TO DEFENDANT No 2 UNDER ORDER V

RULE 20 (i-a) OF CODE OF CIVIL

PROCÉDURE: 1908 Whereas the Plaintiff above named has

filed the above suit against the

DUE amount and others consequentia reliefs against the Defendants in the above case. The Defendant No 2 is

hereby summoned to appear before the

court in person or by his pleader duly

nstructed on 1/3/2025 11.00 a.m. to

answer the suit/same, failing which the above suit will be disposed off ex-parte

M/S. Unique Electro Engineers Pvt. Ltd. No.B405/406, Dhan Shree Heights.

Azad Nagar II. Veera Desai Road

CHANNAKRISHNA and ASSOCIATES

No.34 & 35, 2nd floor, Kilari Main Road

Opp. Bhandari Jain High Schoo

By order of the cour

Andheri West, Mumbai 400053

Advocate for Plaintiff

. CHENNAKRISHNA

n vour absence efendant No 2

2.H.R.Khan.

efendants for the relief of RECOVER OF

Represent By Its Managing Director

(दीपा सुब्रहमनियन) वसूलो अधिकारो-II

कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी-३)

केनरा बैंक Canara Bank

वसुली आणि विधी विभाग: मुंबई दक्षीण क्षेत्रीय कार्यालय, कॅनरा बँक, कफ परेड, मेकर टॉवर, ई वींग, १४ वा मजला, मुंबई ई-मेल: rorecoverymums@canarabank.com, वेबसाईट: www.canarabank.com

शुध्दिपत्र

कपया ०२.०२.२०२५ रोजी ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या आमच्या विक्री सूचनेचा संदर्भ घ्यावा. ह्या सूचनेत लिलावाची तारीख आणि इअरची तारीख चुकीची छापली होती. कृपया लिलाव तारीख: १९.०२.२०२५ आणि इअर तारीख १८.०२.२०२५ च्या ऐवजी **लिलाव तारीख: २१.०२.२०२५**

आणि इअर तारीख: २०.०२.२०२५ अशी वाचावी. अटी आणि शर्तींसह उर्वरित संपूर्ण ई-लिलाव सूचना न बदलता आहेत तशाच

सही/-दिनांक: ०६.०२.२०२५ प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक

ठिकाण: मुंबई

जाहीर नोटीस

वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथानी, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वसई यांचे न्यायालयात

स्पेशल समरी सट क्र. ०९/२०२४ नि. क्र. ०८ ने. ता. १०/०३/२०२५

UCO Bank, Nalasopra, West Branch


प्रतिवादी

Mr. Rupin Vijay Bhayani Mr. Rupin Vijay Bhayani

Registered Business Address :- JJ Farshan, House No. 667, Near Dumda Chawl, Palana Pada, Bafna, Naigaon East Palghar-401 208 ज्या अर्थी सदरचे वादी यांचे मे. सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) वसई यांच्या कोर्टाच्य प्रस्तुतचा **स्पेशल समरी सूट क्र. ०९/२०२४** दाखल केला आहे.

त्या अर्थी असे जाहीर करण्यात येते की, सदरहू **स्पेशल समरी सूट क्र. ०९/२०२६** मध्ये. **प्रतिवादी क्र. १** यांच्यावर प्रत्यक्ष समन्सची बजावणी झालेली नसल्यामुळे ह जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहेत. तरी सदर **प्रतिवादी क्र. १** अगर त्यांचे प्रतिनिधीन न्यांची बाजू मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होऊन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून अर कळविण्यात येते की, सदरहू मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादींच हणणे ऐकून प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सद

. प्रकरणी पुढील तारीख **१०.०३.२०२५** रोजी नेमण्यात आली आहे. आज दि. २८.०१.२०२५ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक



ताबा सूचना

इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड

रेकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 30.09.2024

रोजी सुचनेत नमुद केलेली आणि अधिक रक्कम रू. 74,99,527.68 (रूपये चौऱ्याहत्तर लाख नव्याण्णव

हजार पाचशे सत्तावीस आणि अडुसष्ट पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLBOR00332160 या

रकमेची परत फेड करण्याची दिनांक 23.09.2024 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी,सूचना कर्जदार

सुधीर गौर आणि रश्मी एस गौर उर्फ रश्मी गौर यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट)

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना

देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स,

2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार

करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग

फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रू. 74,99,527.68 (रूपये

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. ए-203, दुसऱ्या मजल्यावर, 61.12 स्क्वेर मीटर च्या समतुल्य 658 स्क्वेर फीट चर्टई क्षेत्रासह

विंग -ए मध्ये, "मिराबिलिस" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, कार पार्किगच्या जागेसहित, अशोक

नगर, ग्रँड हयात हॉटेल मागे, वाकोला पाईप लाईन रोड, सांताक्रूझ पूर्व, जमीन बेअरींग सर्वे क्र. 368, गाव

जाहीर सूचना

सूचना याद्वारे तमाम जनतेला देण्यात येते की माझे अशिल (१) श्रीम. रायसा भट्टाचार्जी आणि (२

श्री. मनमितसिंग यांचा (१) कृ. प्रिया मोहन नायक व (२) श्री. अरविंद मोहन नायक यांच्याकडून खालील नमद मालमत्ता खरेदी करण्याचा मानस आहे. सदर निवासी मिळकत म्हणजेच फ्लॅट क्र १०१. १ल्या मजल्यावर. 'डीम्स - IV' या इमारतीच्या 'डी' विंगमध्ये असलेली. 'डीम्स ४डी को-

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड' (नोंदणी क्र. एमयएम/डब्ल्य-एस/एचएसजी/टीसी

१००३७ / २०१० - २०११) (यापुढे 'सदर सोसायटी' असे संदर्भित) मध्ये स्थित, एल. बी. एस.

मार्ग, भांड्प (पश्चिम), मुंबई - ४०० ०७८ येथे आहे (यापुढे 'सदर पलॅट' म्हणून संदर्भित). तसेच

सदर फ्लॅट सोबत एक पोडियम कार पार्किंग जागा क्र. ७८५ आणि वरच्या तळ मजल्यावर कार

पार्किंग जागा क्र. ८५ वापरण्याचा हक देखील आहे (यापढे 'सदर कार पार्किंग जागा' म्हणन

संदर्भित). (यानंतर 'सदर फ्लॅट' व 'सदर कार पार्किंग जागा' यांना एकत्रित 'सदर मिळकत' म्हणून

संदर्भित). तसेच सदर सोसायटीच्या प्रत्येकी रुपये ५०/- दर्शनी मूल्य असलेल्या ५ पूर्णपणे

भरलेलेशेअर्स, ज्यांचे विभिन्न क्र. ०१ ते ०५ (दोन्ही समाविष्ट) आहेत आणि जे शेअर प्रमाणपत्र क्र

००१ मध्ये समाविष्ट आहेत (यापुढे 'सदर शेअस' म्हणून संदर्भित). सदर मालमत्तेच्या दस्तऐवजांची

शृंखला पुढीलप्रमाणे आहे: (१) पहिला करार म्हणजेचे ६ जून २००९ रोजी 'हाऊसिंग डेव्हलपमेंट

अँड इन्फ्रोस्ट्रक्चर लिमिटेड यांच्या पुष्टीसह 'दिनशॉ ट्रॅपिनेक्स बिल्डर्स प्रा. लि.'आणि (९) श्री.

मोहनराव एस. नायक व (२) श्रीम. आशा मोहन नायक यांच्यात निष्पादित विक्री करार. श्री

मोहनराव एस. नायक यांचे २९ मार्च २०१७ रोजी निधन झाल्यामुळे, हिंदु उत्तराधिकार अधिनियम,

१९५६ अंतर्गत त्यांचे एकमेव वारसदार म्हणजेच (१) श्रीम. आशा मोहन नायक (पत्नी), (२) श्री.

प्रशांत मोहन नायक (मुलगा), (३) श्री. अरविंद मोहन नायक (मुलगा) व (४) कु. प्रिया मोहन

नायक (मुलगी) हे आहेत. तसेच त्यांची आई, श्रीम. शारदांबा शिवराव नायक यांचे २२ फेब्रुवारी,

२०११ रोजी निधन झाले होते. (२) दुसरा करार म्हणजेच 'विलेख त्यागपत्र' दि. ६ फेब्रुवारी २०२५

रोजी निष्पादित करण्यात आला, ज्याॲंतर्गत (१) श्रीम. आशा मोहन नायक व (२) श्री. प्रशांत मोहन

नायक यांनी मयत श्री. मोहनराव एस. नायक यांच्या ५०% संयुक्त आणि अविभाज्य हक्क, अधिकार,

नामाधिकार आणि हितसंबंध यांपैकी २/४ वा (प्रत्येकी १/४ वा) हिस्सा त्याग, परित्याग आणि

सोडून श्री. अरविंद मोहन नायक आणि कु. प्रिया मोहन नायक यांच्या नावे हस्तांतरित केला. (३)

तेसरा करार म्हणजेच 'दानपत्र' दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी निष्पादित करण्यात आले, ज्याअंतर्गत

श्रीम. आशा मोहन नायक यांनी त्यांच्या ५०% अविभाज्य हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध यांचे

कोणीही व्यक्ती सदर मिळकतीच्या संदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही मिळकतीवर कोणताही हव गंगत असेल, जसे की विक्री, अदलाबदल, भाडेपट्टी, पोट-भाडेपट्टी, परवाना, मार्गाचा हक्क,

व्रहिवाट, भाडेकरार, ताबा, अभिहस्तांकन, तारण, वारसा, पूर्वजांचा हक्क, देणगी, उत्तराधिकार गरणाधिकार, जप्ती, देखभाल हक्क, विश्वास, मूळ हक्कपत्रांचे ताबेदार किंवा कोणत्याही प्रकारची अडचण, कौटुंबिक करार/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा हकूम किंवा कोणत्याही प्राधिकरणाचा

आदेश, करार, समजुतीचा ज्ञापन, विकास हक्क किंवा अन्य काही स्वरूपाचा दावा असेल, तर अशा

त्यक्तींनी त्यांच्या हकासह पुराव्यासह, सदर जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या १४ (चौदा) दिवसांच्या आत माझ्या खाली नमूद केलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे. जर वरील मुदतीत कोणताही

दावा प्राप्त झाला नाही, तर असे समजण्यात येईल की सदर मिळकतीर कोणताही दावा नाही आणि

कोणत्याही व्यक्तीने दावा करण्याचा हक्क परित्याग व त्याग केला आहे. त्यामुळे सदर मिळकत कोणत्याही भाराशिवाय, विक्रीस उपयुक्त आणि बाजारात विक्रीस पात्र समजली जाईल.

(यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)

रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

प्रतिकात्मक ताबा 04.02.2025 रोजी घेतलेला आहे.

23.09.2024 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कोळेकल्याण, सांताक्रूझ (ई) मुंबई - 400055.

सीआयएन : एल७४११०एमएच१९८७पीएलसी१४२३२६ नों. कार्यालय : ६११, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ ई-मेल : investor@imecservices.in, वेबसाईट : www.imecservices.in दूरध्वनी क्र.: ०२२-२२८५१३०३ फॅक्स: ०२२-२२८२३१७७ निम्नस्वाक्षरीकार सम्मान कॅपिटल लिमिटेड चे (CIN:L65922DL2005PLC136029) (यापूर्वी ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ माहिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतार (रु. लाखात)

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड

संपलेले नऊ महिने संपलेले वर्ष 30.09.7078 30.09.7073 30.09.7078 30.09.7078 30.09.7073 30.09.7073 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित 384.90 ३५७.१२ २८९.७९ प्रवर्तनातून एकूण महसुल 66.90 86.90 (११९.११) 90.98 (226.88) (२२८.४४) (११९.११) 90.98 66.90 ४७.९० कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबीनंतर) ८७.९८ (११९.११) ९०.९६ (२२८.४४) 69.96 86.90 (११९.११) ९०.९६ (२२८.४४) 3.24 (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) १९०.०० १९०.० १९0.00 मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखी (२५७.८४) (२६.३८) (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (१) मूलभुत (रु.)-(६.२७) 8.68 (१२.०२) (२) सौम्यिकृत (रु.)

अधिकृत अधिकारी

१. कंपनीचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजुर केले. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीच्या निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी केले आहे. २.वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स , २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे साद केलेल्या तिमाही/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.imecservices.in वर सुद्धा उपलब्ध आहे.

(डीआयएन : ००५७४३८४)

दिनांक : ०६ फेब्रुवारी, २०२५

ANIK INDUSTRIES LIMITED

CIN: L24118MH1976PLC136836 Regd. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai-MH-400021, Contact No.: 022-22824851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com. Website: www

Email: <u>anik@anikgroup.com,</u> Website: <u>www.anikgroup.com</u> EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

Quarter Ended Nine Months Ended Year Ende **Particulars** 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 (Refer Notes Below) Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Audited Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exception 104.08 402.19 1085.91 and/or Extraordinary items) 93.65 27.56 316.41 Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items 93.65 104.08 27.56 316.41 402.19 435.91 Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 60.56 343.23 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 2775.35 2775.35 2775.35 2775.35 2775.35 2775.35 Equity share capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 40216.08 Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-. Basic: (Rs.) 1.24 0.11 2. Diluted: (Rs. 0.10 0.94 KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

		C	uarter Ende	d	Nine Mont	Year Ended	
Sr. No.	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
140	(Refer Notes Below)	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	2922.57	2779.74	1134.55	6762.92	4426.35	10060.00
2	Profit before Tax	118.77	116.14	25.93	364.32	405.67	434.48
3	Profit after Tax	85.70	110.18	27.08	308.95	346.71	29.24
1	The above recults have been reviewed by the Audit Committee	and approved	by the Board o	f Directors of th	o Company at	thoir mooting h	old on

07.02.2025 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter and nine months ended on 31.12.2024 Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The auditor has expressed an

2 These financial results has been prepared in Accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS), prescribed under

Section 133 of Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the Extent Applicable.

Bervious period/year figures have been regrouped/re casted wherever necessary, to make them comparable with current period/year figures. The above financial results are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e.

www.nseindia.com and www.bseindia.com 5 As at 31.12.2024, Company has one subsidiary company named "Revera Milk & Foods Private Limited"

Place: Indore

विकास ठक्क

वकील, उच्च न्यायालय

४०१/४०२, साईनाथ हाऊस, बी.पी.एस. क्रॉस रोड क्र. १

For. Anik Industries Limite MANISH SHAHRA Managing Director DIN: 00230392

LIC HFL

मुंबई, दिनांक ०८ फेब्रुवारी, २०२५

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

४था मजला, जीवन प्रकाश बिल्डिंग, पी एम रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी**, एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि**. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(२) वहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील कर्जदारांना मागणी सचना जारी करून त्यांच्या संबंधित नावासमोर नमद रक्कम चकती कर

н	ا ۱۰۰	कजदाराचा कज	कजदाराच नाच	तारण मत्तव वर्णन	मागणा कलला	मागणा सूचना	कञ्जावा	कल्जावा
ı	क्र.	खाते क्रमांक			रक्कम (रु.)	तारीख	तारीख	प्रकार
ı	१	६१०५००००८१०३	सौ. स्नेहा संतोष मोरे आणि	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, बी-विंग, विश्वरूप सीएचएसएल, एम.पी.	रु.२८,९०,९८७.१८	३०.०६.२०२१	०६.०२.२०२५	प्रत्यक्ष
			श्री. संतोष यशवंत मोरे	रस्ता, गरीबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम-४२१२०२				
ı		६१०६००००३२९३	श्रीम. सीमा संतोष गिरी	फ्लॅट क्र.१३०१,१३वा मजला, कुबेर पॅलेस सीएचएस लि., ०९,	रु.७६,७५,१५५.७९	०६-डिसें२२	०७.०२.२०२५	प्रत्यक्ष
ı			आणि	सेक्टर- १०ई, रोडपाली, कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२१८				
ı			श्री. संतोष मारुती गिरी	-				

यासह सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देयाच्या प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. तथापी, कर्जदारांनी मागणी सुचनेमधील थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणून विशेषतः वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांच्या नावासमोरील वरील नमूद कब्जाच्या तारखेस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे वरील नमूद मिळकरींचा **प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा** घेतला आहे.

विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी वरील सदर मिळकर्तीसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीसह केलेला कोणताही व्यवहार हा **एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि**. च्या यावरील नमद रकमेच्या अधीन राहील पाधिकत अधिकारी दिनांक: ०८.०२.२०२५

ठिकाण : मुंबई

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

हिंदुस्तान फुडस् लिमिटेड

अ व्हॅनिटी केस ग्रुप कंपनी अ सरकारमान्य टु स्टार एकस्पोर्ट हाऊस

नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस नं. ३, लेव्हल-२, सेंट्रीयम, फिनिक्स मार्केट सिटी, १५, लाल बहादूर शास्त्री रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०० ०७०, महाराष्ट्र

ईमेलः business@thevanitycase.com | वेबसाईट : www.hindustanfoodslimited.com | दू. क्र. : + ९१ –२२ ६९८० १७००/०१ | सीआयएनःएल१५१३९एमएच१९८४पीएलसी३१६००३

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा

(रुपये प्रति भाग प्राप्ती सोडून कोटीत)

	तपशील	एकात्रत						आलस					
अ. क्र.		३१.१२.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	रोजी संपलेल्या वर्षासाठी	रोजी संपलेले तीन महीने	३०.०९.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी (लेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	८७९.७३	८८३.२०	७२९.१५	२,६३१.०१	२,०२३.७५	२,७५४.७१	७११.८०	६८४.६७	६४३.०८	२,०३६.१४	१,७६१.६६	२,३८१.३८
?	कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर,	३९.२५	३१.७९	२९.००	१०७.२९	८९.७१	११७.४१	४१.०३	३५.०४	२८.४५	१०३.०६	७७.१४	९६.२६
	अपवादात्मक बाबींपूर्वी)												
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	३९.२५	३१.७९	२९.००	१०७.२९	८९.७१	११७.४१	४१.०३	३५.०४	२८.४५	१०३.०६	७७.१४	९६.२६
\vdash													
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	२८.७०	२२.९३	२२.०४	७८.८९	90.08	९३.०२	३०.५२	२६.१०	२२.५८	७६.६९	६१.९२	७८.२८
	(अपवादात्मक बाबींनंतर)												
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)		२२.९०	२२.१३	95.56	७०.२६	९४.२६	३०.४२	२६.००	२२.६७	৬६.४०	६२.१०	७९.१९
<u> </u>	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)	22.1	२२.९१	२२.५५	23.40	२२.५५	22.00	22.1	२२.९१	२२.५५	22.1	2211	२२.९१
9		२३.५०	77.75	77.99	45.90	77.99		२३.५०	44.55	77.99	२३.५०	२२.५५	
9	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) राखीव						६२३.२२						६०५.४४
۷	मुलभूत ईपीएस (दर्शनी मूल्य रु. २/ - प्रत्येकी) (*अवार्षिक)	2.88*	₹.oo*	१.९५*	६.७१*	६.२२*	٤.२३	२.६०*	२.२८ *	₹.००*	६.५३*	4.89*	६.९२
٩	सौम्यिकृत ईपीएस (दर्शनी मूल्य रु. २/ – प्रत्येकी) (*अवार्षिक)	۶.88 *	₹.oo*	१. ९ ४*	६.७१*	Ę. ₹o*	٤.२३	२.६०*	२.२७ *	१. ९ ९*	६.५३*	4.8C*	६.९२

१. वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरिक्षण समितीने केले आहे आणि त्यानंतर ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले.



हिंदुस्तान फुडस् लिमिटेड साठी सही/-समीर आर. कोठारी व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ०१३६१३४३

ठिकाणः मुंबई

दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०२५